

ALKA INDIA LIMITED						
CIN: L99999MH1993PLC168521						
Register office: Unit No. 102, First Floor, Morya Landmark II, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053						
Statement of Consolidated Unaudited Results for the Quarter Ended 31/12/2020						
(₹ In Lakhs)						
S. no.	Particulars	Quarter Ended			Nine Month Ended	
		12/31/2020	30/09/2020	31/12/2019	31/12/2020	31/03/2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
I	Revenue from Operations	-	-	-	-	-
II	Other Income	-	-	-	11.02	0.00
III	Total Income (H-I)	-	-	-	11.02	0.00
IV	Expenses					
	Changes in inventories of finished goods, Stock-in-Trade and Work-in-progress	-	-	-	-	-
	Employee benefits expense	0.30	0.30	2.46	1.35	5.34
	Finance costs	-	-	0.01	-	0.16
	Depreciation and amortisation expense	-	-	-	-	-
	Other expenses	0.90	1.36	2.71	8.10	10.36
	Total Expenses (IV)	1.20	1.66	5.18	9.45	15.86
V	Profit/(Loss) before exceptional items and tax (III-IV)	(1.20)	(1.66)	(5.18)	1.57	(15.86)
VI	Exceptional items	-	-	-	-	-
VII	Profit/(Loss) after exceptions items and tax (V-VI)	(1.20)	(1.66)	(5.18)	1.57	(15.86)
VIII	Tax expenses:					1.46
	(1) Current tax	-	-	-	-	-
	(2) Deferred tax	-	-	-	-	1.46
IX	Profit (Loss) for the period	(1.20)	(1.66)	(5.18)	1.57	(17.31)
X	Other Comprehensive Income	-	-	-	-	-
XI	Total Comprehensive Income for the period/ year (IX + X) Comprising Profit (Loss) for the period	(1.20)	(1.66)	(5.18)	1.57	(17.31)
XII	Paid up Equity Share Capital (face value Rs 1 each, fully paid)	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98
XIII	Earning per equity share of Rs 1/- each:					
	(1) Basic	(0.00)	(0.00)	(0.00)	0.00	(0.00)
	(1) Diluted	(0.00)	(0.00)	(0.00)	0.00	(0.00)
See accompanying note to the financial results:						
Notes:						
1 These Standalone financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) rules 2015, Companies (Indian Accounting Standards) amendments rules 2016 and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally accepted in India.						
2 The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 13th February, 2021.						
3 The Consolidated results include the financial result of an Indian Subsidiary Vintaze (FZE) India Private Limited.						
4 As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment.						
5 The Company name is in the list of shell companies (Vide SEBI on its letter bearing no. SEBI /HO/ISD/OW/P/2017/18183 dated August 7, 2017). Exchange has initiated a process of verifying the credentials/fundamentals of the company through Exchange. Exchange has appointed an auditor to conduct audit of the company to verify its credentials/fundamentals. On verification, if Exchange does not find appropriate credentials/fundamentals about existence of the company, Exchange may initiate the proceedings for compulsory delisting against the company, and the said company shall not be permitted to deal in any security on exchange platform and its holding in any depository account shall be frozen till such delisting process is completed.						
6 Company had received a demand of Rs. 25 Lacs from SEBI vide its order no. EAD/BJD/NJMR/2/2017-18 with regards to redressal of investor grievances through SEBI Complaints Redress System (SCORES). Based on the appeal made in SAT and legal opinion obtained, the company is of the view that said demand contesting. Hence, no provision has been considered in this financial statement.						
7 Demand of Rs 179.51 Lacs including the interest and penalty under GVAT. In line of transactions, the Company is of the opinion that there are no grounds for levying VAT Based on legal Opinion obtained; the company is of the view that said demand contesting. Hence, no provision has been considered in this financial statement.						
8 Balances of Trade Receivables, Deposits, Loans and Advances, Advance received from customers and Trade payable of the Parent Company as outstanding as on 31st December 2020 amounting to INR 1026.84 lakhs are subject to confirmation from the respective parties and consequential reconciliation/adjustment arising there from, if any.						
9 Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year.						
10 Previous year/period figures have been regrouped/reclassified, where necessary to conform to current period classification.						
11 Status of investors complaints for the quarter ended December 31, 2020:						
Pending at the beginning Nil Received: Nil Resolved: Nil Pending: Nil						
12 Investors can view the Financial Results of the Company at the Company's website www.alkaIndia.in or the website of BSE (www.bseindia.com)						
For Alka India Limited Ramakant Sharma Director DIN: 03636385						
Place : Mumbai Date : 12.02.2021						

Business Standard
MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal (M.P)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai-400013

Editor : Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996

Readers should write their feedback at feedback@bsmail.in
Fax : +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact:
Ms. Mansi Singh
Head-Customer Relations
Business Standard Private Limited.
H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013
E-mail: subs_bs@bsmail.in
or sms, SUB BS to 57007

Overseas subscription:
(Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail
INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement. Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redistribution of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

Rapicut Carbides Limited

Regd. office & Works : 119, GIDC Industrial Area, Ankleshwar - 393002 Gujarat
Tele : (02646) 221071, 251118 Mob : 7622002203 CIN : L28910GJ1977PLC002998
Email : investors@rapicutcarbides.com Website : www.rapicutcarbides.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE
THIRD QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2020

(Rs in Lakhs)

Particulars	Quarter ended		Year ended 31-03-2020 (Audited)
	31-12-2020 (Unaudited)	31-12-2019 (Unaudited)	
1. Total Income from Operations	746	670	3360
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(80)	(46)	(42)
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(80)	(46)	(42)
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(62)	(32)	(8)
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(69)	(32)	(10)
6. Equity Share Capital	537	537	537
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			1910
8. Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
1. Basic:	(1.28)	(0.60)	(0.19)
2. Diluted:	(1.28)	(0.60)	(0.19)

NOTES:-

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Unaudited Financial Result is available on the below mentioned website :-
Company's Website : <http://www.rapicutcarbides.com/finance.htm>, BSE Limited : www.bseindia.com
- The above results have been recommended by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th February, 2021
- The entire operations of the Company relate to only one segment viz., Tungsten & Tungsten Carbide Products.
- Figures of previous year/period have been regrouped/rearranged wherever necessary to conform with current period classification.

For and on behalf of the Board
Abhishek V. Gami
Managing Director

Place : Ankleshwar
Date : 13-02-2021

UNIVERSAL PRIME ALUMINIUM LIMITED

CIN: L28129MH1971PLC015207

Registered Office: 1st Floor, 771, Century Bhavan, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030,
Phone: 022-24304198, Email: upalbb@gmail.com

Extracts of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter and
Nine months ended 31st December, 2020

(Rs. in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31-12-2020 (Unaudited)	Nine months Ended 31-12-2020 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year on 31-12-2019 (Unaudited)
1	Total Income from operations (net)	0.00	0.00	0.00
2	Net profit/(loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(1.65)	(11.06)	(10.73)
3	Net profit/(loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(1.65)	(11.06)	(10.73)
4	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(1.65)	(11.06)	(4.44)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(1.65)	(11.06)	(4.44)
6	Equity Share Capital (Rs.)	79674430	79674430	79674430
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year	0	0	0
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)-			
	i. Basic:	(0.02)	(0.14)	(0.05)
	ii. Diluted:	(0.02)	(0.14)	(0.05)

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarter and Nine months ended Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended on 31st December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Nine months ended Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company www.universalprime.in
- Previous period figures have been regrouped / rearranged wherever necessary to make them comparable.
- The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 13th February, 2021 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- As per the requirements of AS-17 issued as per Companies (Accounting Standards) Rules, 2006, no disclosure is required as the Company is operating in single business segment.

For and on behalf of the Board of Directors of
Universal Prime Aluminium Limited
Sd/-

G. C. Damani

Chairman & Whole time Director
DIN No. : 00191101

Place : Mumbai
Dated: 13th February, 2021

LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED

(FORMERLY KNOWN AS DRILLCO METAL CARBIDES LIMITED)

CIN:L99999MH1974ULL017951

Registered Office: 201 , Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai - 400056
Tel. 26202299 / 26203434 Fax: 022 - 26240540, Email: accounts@latimmetal.com, Website: www.latimmetal.com

Extract of standalone and consolidated financial results for the quarter
and nine months ended 31st December, 2020

(₹ in lakhs except earning per share)

Sr. No.	PARTICULARS	Standalone					Consolidated				
		3 months ended on 31/12/2020	Preceding 3 Months Ended 30/09/2020	Corresponding 3 Months Ended 31/12/2019	Nine Months ended on 31/12/2020	Nine Months ended on 31/12/2019	Year ended on 31/03/2020	3 months ended on 31/12/2020	Preceding 3 Months Ended 30/09/2020	Corresponding 3 Months Ended 31/12/2019	Nine Months ended on 31/12/2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (net)	2,650.32	9.12	2.29	2,659.55	577.31	639.52	15,448.27	11,330.91	3,250.39	32,210.21
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	382.15	(22.40)	(22.57)	345.52	(83.41)	(133.09)	1,008.40	690.57	(125.02)	1,705.59
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	382.15	(22.40)	(22.57)	345.52	(83.41)	(133.09)	1,008.40	690.57	(125.02)	1,705.59
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	360.38	(22.40)	(22.57)	323.75	(83.41)	(139.35)	1,026.12	641.64	(103.67)	1,668.64
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	360.38	(22.40)	(22.57)	323.75	(83.41)	(139.35)	1,026.12	641.64	(103.67)	1,668.64
6	Equity Share Capital	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14
7	Earning per share of Rs. 10/- each										
	Basic (in Rs.)	4.08	(0.25)	(0.26)	3.67	(0.97)	(1.62)	11.62	7.27	(1.21)	18.89
	Diluted (in Rs.)	4.08	(0.25)	(0.26)	3.67	(0.97)	(1.62)	11.62	7.27	(1.21)	18.89

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were reviewed by the Audit Committee, and were approved by the Board of Directors, in their respective meetings held on 13th February, 2021.

FOR LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED
Sd/-
RAHUL TIMBADIA
Managing Director

Place : Mumbai
Date : February 13, 2021

SWARNSARITA GEMS LIMITED

CIN: L36911MH1992PLC068283

Regd. Office: 10, 1st Floor, Plot 40/42, Ruby Chambers, Dhanji Street, Zaveri Bazar, Mumbai-400003
Tel. No.: 022-43590000 Fax No.: 022- 43590010 E-mail: info@swarnsarita.com Website: www.swarnsarita.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED)
FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2020

(Rs. in Lakhs)

Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter ended 31.12.2020 Unaudited	Nine Month ended 31.12.2020 Unaudited	Quarter ended 31.12.2019 Unaudited	Quarter ended 31.12.2020 Unaudited	Nine Month ended 31.12.2020 Unaudited	Quarter ended 31.12.2019 Unaudited
Total income from operations	24154.87	36874.41	15576.7	24110.99	36813.1	15580.93
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or extraordinary items)	334.04	556.77	104.10	289.86	494.68	107.89
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	334.04	556.77	104.10	289.86	494.68	107.89
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	245.34	412.01	78.08	201.16	349.92	81.29
total comprehensive Income for the period [(comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	245.34	412.01	78.08	201.16	349.92	81.29
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each fully paid up)	2083.76	2083.76	2083.76	2083.76	2083.76	2083.76
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-
Earnings Per Share (before & after extraordinary items) (face value of Rs.10/- each)						
a) Basic:	1.18	1.97	0.37	0.96	1.68	0.39
b) Diluted:	1.18	1.97	0.37	0.96	1.68	0.39

Notes:
The above is an extract of the detailed format of Quarterly/ Nine months ended Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly/ Nine months ended Financial Result are available on the websites of the Stock Exchange i.e www.bseindia.com. The same are also available on the Company website i.e www.swarnsarita.com.

For SWARNSARITA GEMS LIMITED

Sd/-

MAHENDRA M CHORDIA
MANAGING DIRECTOR
DIN:-00175686

Place: Mumbai
Date: 12.02.2021

THAKKERS DEVELOPERS LTD.

Regd. Office : 16, Third Floor, Kantol Niwas, 37/39, Modi Street, Opp. G.P.O. Fort, Mumbai- 400 001.
Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for The Quarter and Nine Moth Ended 31st December, 2020.

CIN : L45200MH1987PLC043034

(Figures are Rupees in Lakh except EPS)

Sr. No.	Particulars	STANDALONE				
---------	-------------	------------	--	--	--	--

रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेतील भिष्माचार्य नारायणराव मेकडे यांचे डोंबिवली येथे निधन

पोलादपूर, दि. १४ (वार्ताहर) : रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य तसेच जिल्ह्यातील पत्रकारितेतील भिष्माचार्य म्हणून सर्वज्ञात तळे येथील ज्येष्ठ पत्रकार नारायणराव अनंत मेकडे यांचे त्यांच्या मुलाच्या घरी डोंबिवली येथे वृध्दापकाळाने ९४ व्या वर्षी निधन झाले. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र शासनाचा दलितमित्र पुरस्कार युतीसरकारचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याहस्ते प्राप्त झालेल्या नारायणराव मेकडे यांना तहयात गांधीवादी विचारसरणीचे काँग्रेसी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले गेले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाची स्थापना करतेवेळी स्व.प्रभाकर पाटील, मिनाक्षीताई पाटील यांच्यासोबत हिरिरीने नारायणरावांनी पत्रकारांची एकजूट घडवून आणली. यामुळे काँग्रेसी विचारसरणीचे असूनही नारायणराव मेकडे यांनी केलेले सहकार्य अलिबाग पेझारीतील पाटील कुटूंबियांनी नेहमीच स्मरणात ठेवले. अनेक वर्षे नारायणराव मेकडे यांनी पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषविले. रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या वर्षांपर्यंतिन सोहळ्यासह मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांवेळी नारायणराव मेकडे यांची आवर्जून उपस्थिती आणि उपस्थितांना मार्गदर्शन यामुळे अनेकांना त्यांचे पत्रकारितेतील पितृतुल्य स्थान आदरणीय राहिले. नारायणराव मेकडे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दीर्घ पत्रकारितेसाठीचा पत्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागोठणे प्रेस क्लबच्या कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री सुनील तटकरे यांच्याहस्ते नारायणराव मेकडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाड तळ्या वा वस्तीच्या एस.टी. गाडीसाठी तसेच तळ्या तालुक्याच्या निर्मितीसाठी नारायणराव मेकडे यांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली. नारायणराव मेकडे यांनी तळे येथून मुलाच्या घरी डोंबिवली येथे वृध्दापकाळामुळे सुकामा हलविला असता तेथे त्यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली आणि शुक्रवारी रात्री नारायणराव मेकडे यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी डोंबिवली येथे नारायणरावांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि पुढील विधी डोंबिवली येथेच होणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : राज्यातील विनाअनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तुकड्यांना व शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य शा्लेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भातील अध्यादेश जारी केला आहे. यातील नुटींचे ३० दिवसांच्या आत प्रस्ताव संबंधितांनी शासनाला सादर करावेत, अन्यथा शाळांना अपात्र ठरवले जाईल, असेही त्यात करण्यात आले.सुरुवातीस कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या आणि नंतर कायम शब्द वगळलेल्या, मूल्यांकनात पात्र ठरलेल्या आणि अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्रपत्र ‘अ’ मधील ६१ माध्यमिक शाळांमधील ३०८ शिक्षक व २०६ शिक्षकेतर पदे आणि प्रपत्र ‘ब’ मधील १८१ माध्यमिक शाळांच्या ५४३ वर्ग, तुकड्यांमधील ७६२ शिक्षक पदे, अशा एकूण १ हजार ७० शिक्षक व २०६ शिक्षकेतर पदांना १ नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदानास मंजुरी दिली आहे. ज्या शाळांना यापूर्वी २० टक्के अनुदान मिळाले होते. त्यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव २० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांमध्ये प्रपत्र ‘अ’मधील नमूद केलेल्या १ हजार ५५३ माध्यमिक शाळांमधील ५ हजार ५४५ शिक्षक व ५ हजार ७७५ शिक्षकेतर पदे आणि प्रपत्र ‘ब’मधील १ हजार ३८ माध्यमिक शाळांच्या २ हजार ७७१ वर्ग तुकड्यांवरील ३७७९ शिक्षक पदे अशा एकूण ११ हजार ५२४ शिक्षक व ५ हजार ७७५ शिक्षकेतर एकूण १७ हजार २९९ पदांना १ नोव्हेंबर २०२० पासून वाढीव २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद आहे.

पान ३ वरून

राज्यात आज ४ हजारार नवीन कोरोना बाधित

राज्यात आज दिवसभरात ४ हजार ९२ नवीन रुग्णांची नोंद झाली तर त्याचवेळी १ हजार ३५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १९ लाख ७५ हजार ६०३ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६४ हजार २७८ (१३.४७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ७४ हजार २४३ व्यक्ती होमक्वॉरंटाइनमध्ये आहेत तर १ हजार ७७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार वेत असलेल्या रुग्णांची संख्या ३० हजारपर्यंत पोहोचली होती. मात्र, गेले काही दिवस नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३५ हजारभार गेला आहे. राज्यात सध्या ३५ हजार ९६५ रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतील कोरोनाचे आकडे नियंत्रणात असताना अमरावती विभागासह ग्रामीण भागात कोरोनाचे वाढत असून त्यावर आरोग्य यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केले आहे .

‘ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या’

ऐरणीवर आल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी या विषयी चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले’, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.’.ठाकरे सरकारमधील एका कॉबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही. पण याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगत महाविकास आघाडीमधील जाणता राजाने त्या मंत्र्यांना वा त्याच्या कथिक कृत्यांना पाठीशी घातलं,’ असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

मुंबईत ४००० घरांची लाॅटरी!

कारण खाजगी बिल्डरंपेक्षा कमी किंमती परवडणारी घरं असतात. लोअर परेल येथील बीडीडीचाळीत त २४२ लोकांसाठी नुकतीच म्हाडामार्फत लाॅटरी काढली गेली.

संसर्ग टाळण्यासाठी नाका- तोंडावर मास्क किंवा साधा रुमाल बांधा

राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर सुरु आहे: खा. संजय राऊत

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : राज्यपालांसोबत शीतयुद्ध सुरु नाही तर खुलं वॉर सुरु असल्याचं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडल्याचे सांगत राज्यपाल भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय . ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे युद्ध थेट राज्यपालांकडून नाही तर त्यांच्या आड भाजपकडून खेळण्यात येतंय असं सांगत राजभवनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय हे राज्यपालांमुळे रखडले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसी

स्वीकारणे हे राज्यपालांना बंधनकारण आहे’ असं राज्यघटना सांगतेय. असं असतानाही राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ आमदारांचा निर्णय राज्यपालांनी प्रलंबित ठेवलाय. ही घटनेची पायमल्ली आहे. याचा अर्थ राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत, म्हणून हे खुलं युद्ध आहे, शीतयुद्ध नाही.’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग वापरल्यानंतर त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, ‘उद्या भाजप पक्ष सत्तेतून बाहेर पडला तर आज ते आता ज्या आंदोलनाला विरोध करताहेत तीच आंदोलने त्यांना त्यावेळी करावी लागतील. हा देश लोकशाहीप्रधान आहे. लोकशाहीमध्ये जनता आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत असते. या



शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘आपल्या देशात आंदोलन व्हावी असं जर वाटत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी

विद्यापीठाच्या खर्चातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे कार्यक्रम, हा विद्यार्थ्यांच्या पैशाचा अपव्यय

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : मागच्या अनेक महिन्यापासून बंद असलेली महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याच संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २२ फेब्रुवारी रोजी वरळी येथे जांबोरी मैदानावर शैक्षणिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसोबत चर्चा संवादाच्या एक कार्यक्रम आयोजित केला आहे.

सदर कार्यक्रमाचा खर्च हा मुंबई व एकू विद्यापीठाने द्यावा असा अध्यादेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने दिला आहे.राजकीय कार्यक्रमांना महाविद्यालय, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणे, विद्यार्थ्यांच्या पैशांतून वर्तमानपत्रात जाहिरात देणे त्याचसोबत होर्डिंग, बॅनर अशा विविध माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी करवून घेणे हे चुकीचे आहे. शिवाय विद्यापीठाच्या खर्चातून मंत्र्यांचे कार्यक्रम करणे म्हणजे पैशाचा विद्यापीठाच्या पैशाचा अपव्यय आहे असे अभाविपने आरोप करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्रालयाने दिलेल्या अध्यादेशामध्ये कोल्हापुर, सोलापुर, गडचिरोली ई.विभागांमध्ये

केलेल्या आयोजनाप्रमाणे मुंबई व SNT विद्यापीठाने व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहे. महत्वाचे म्हणजे शासनाने विद्यापीठांना अशा प्रकारचे शासकीय कार्यकमाचे आयोजन करण्याचे आदेश देणे हे सर्वथा चुकीचे असल्याचं मत अभाविप व सिनेट सदस्यांनी व्यक्त केला आहे.

विद्यापीठातील समस्या समजून घेण्याचे कारण पुढे करत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ‘उच्चशिक्षण मंत्रालयं वरळी’ असे जनता दरबाराचे कार्यक्रम आयोजित करायचे आणि या कार्यक्रमाच्या खर्चाचा बोजा अगोदरच कोरेनामुळे अपुरा निधी मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यापीठांवर टाकण्याचा घाट ठाकरे सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घातला आहे. विद्यापीठांशी संबंधित विषयाचा कार्यक्रम वरळीला घेऊन ‘युवराजांना’ खुश करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. आपली जबाबदारी ओळखून राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर भर देण्याचे सोडून उच्च शिक्षणमंत्र्यांनी केवळ चमकोगिरी करण्याचे काम सुरु केले असल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये सुरू होणार नाहीत मुंबई विद्यापीठाची माहिती

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यंत विचार होणार आहे.एकीकडे राज्यभरातील विद्यापीठे त्याअंतर्गत येणारी महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने ३ फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला. तरीसुद्धा मुंबईतील महाविद्यालये उद्यापासून सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली आहे. विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असं शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून २२ फेब्रुवारीपर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरु करता येतील यावर निर्णय घेऊ असं सांगण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत का होईना सर्वसामान्य प्रवाश्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कोरोनाची नेमकी परिस्थिती कशी आहे? याचा आढावा, सर्वेक्षण करून स्थानिक प्रशासन महाविद्यालय सुरू करण्याबाबत सूचना देईल, असं या पत्रात आयुक्तांकडून सांगितलं आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वसई विरार, पनवेल , पालघर या क्षेत्रात महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने परावगती दिल्यानंतर या भागातील महाविद्यालय उद्या राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा पालन करत सुरू होणार आहेत. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालय सुरू करण्याबाबत कळवले नसल्याची माहिती आहे.

राज्य शासनाच्या ३ फेब्रुवारीपासून कॉलेज सुरु करण्याच्या निर्णयात प्रत्येक विद्यापीठाने स्थानिक आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनशी विचारविनिमय करून त्या भागातील कोविड १९ चा प्रादुर्भाव पाहून स्थानिक प्राधिकरणाची सहमती घेऊन विद्यापीठाने कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. असे असताना देखील मुंबई विद्यापीठाने कॉलेज महाविद्यालय सुरू करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकात ही जबाबदारी त्या त्या भागातील कॉलेज, शैक्षणिक संस्थांवर सोडली असल्याचे समोर आलं आहे. याबाबत बुकटोने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून यामध्ये तातडीने लक्ष घालण्यास सांगितले होतं.



राज्य शासनाच्या ३ फेब्रुवारीपासून कॉलेज सुरु करण्याच्या निर्णयात प्रत्येक विद्यापीठाने स्थानिक आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनशी विचारविनिमय करून त्या भागातील कोविड १९ चा प्रादुर्भाव पाहून स्थानिक प्राधिकरणाची सहमती घेऊन विद्यापीठाने कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. असे असताना देखील मुंबई विद्यापीठाने कॉलेज महाविद्यालय सुरू करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकात ही जबाबदारी त्या त्या भागातील कॉलेज, शैक्षणिक संस्थांवर सोडली असल्याचे समोर आलं आहे. याबाबत बुकटोने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून यामध्ये तातडीने लक्ष घालण्यास सांगितले होतं.

SANMIT INFRA LIMITED <p>(Formerly known as ASIA HR TECHNOLOGIES LIMITED)</p> CIN-L70109MH2000PLC288648 <p>Registered Office : 601, Makhija Royale, 6th Floor, S. V Road, Khar (W), Mumbai, Maharashtra, 400052 Tel. : 022-67429100, Fax.: 022-67429123, Email : info@sanmitinfra.com Website : www.sanmitinfra.in</p> UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31 DECEMBER, 2021			
Particulars	Standalone (Rs. in Lacs)		
	Quarter Ended 31.12.2020	Quarter Ended 31.12.2019	
Total Income from operations (net)	1,950.81	1,196.58	
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	4.85	47.57	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	4.09	40.44	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary Items)	4.85	47.57	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	4.09	40.44	
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	1,000.00	1,000.00	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)			
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic :	0.04	0.40	
Diluted:	0.04	0.40	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic :	0.04	0.40	
Diluted :	0.04	0.40	

Notes :
1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on 13-12-2021. The results for the quarter ended 31st December, 2020 have been subjected to limited review by the Auditors
3) The company operates in only one of the segment and therefore disclosure under AS-17 " Segment Reporting" is not required.

For SANMIT INFRA LIMITED		Sd/-
	Sanjay K. Makhija	Managing Director
	(DIN:00586770)	
Place : Mumbai		
Date : 13/02/2021		



सामान्य जनतेचा आवाज ऐकला पाहिजे. भाजपला आज आंदोलनाचा तिरस्कार वाटतोय, पण त्याच आंदोलनातून भाजपचा जन्म झालाय. उद्याही त्यांची सत्ता गेल्यानंतर याच प्रकारची आंदोलने भाजपला करावी लागतील.’

‘राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जातेय’, शिवसेनेची ‘सामना’तून टीका

खासदार संजय राऊत नाशिकमध्ये शिवसेनेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नाशिकचेही चित्र लवकरच बदलेल अशी आशा व्यक्त केली. पक्षभेद विसरून आमदारांचा निधी त्यांना मिळावा याबाबत भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचं राऊतांनी

सांगितलं. ते म्हणाले की, ‘राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, त्याच्या प्रतिमेला तडा जाईल असे प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहेत. संजय राऊड यांच्या समाजाचे सर्वोच्च नेते आहेत. विरोधी पक्षाने एक दिशा ठरवली आहे म्हणून त्या दिशेने चौकशी होईल असं नाही. उद्धव ठाकरे कोणाच्याही चुकांवर पांघरून घालणार नाहीत.’

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेवर केलेल्या टिप्पणीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘न्यायव्यवस्थेवर टीका करू नये असं सांगितलं जातं. गोगोई यांनी आपल्या कारकिर्दीत या गोष्टी जर उजेडात आणल्या असत्या तर चांगलं झालं असतं. आता ते भाजपाचे खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला देखील त्यांच्यावर विश्वास नाही.’

युरो मल्टीव्हिजन लिमिटेड <p>सीआयएन : L32300MH2004PLC145995 नॉंदणीकृत कार्यालय : एफ/१२, तळ मबला, संगम आर्केड, वल्लभभाई रोड, स्टेशन रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई – ४०० ०५६. भारत – दूर. क्र. ०२२-४०३६४४०३६, फॅक्स : ०२२-४०३६४०३७० ईमेल : info@euromultivision.com वेबसाइट : www.euromultivision.com</p> दि. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमहिने अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श (रु. लाखात इपीएस वाळता)					
विवरण	तिमाही अखेर		नऊमहिने अखेर		
	३१ डिसेंबर, २०२० अलेखापरीक्षित	३१ डिसेंबर, २०१९ अलेखापरीक्षित	३१ डिसेंबर, २०२० अलेखापरीक्षित	३१ डिसेंबर, २०१९ अलेखापरीक्षित	३१ डिसेंबर, २०१९ अलेखापरीक्षित
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	०.४८	३६.५६	४.६४	३७.६३	
कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविरोध बाबी) निव्वळ नफा/तोटा	३६०.१७	४०१.७८	१०९३.४९	११७१.८२	
कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (करपूर्व (पक्षात) अतिविरोध व/वा अतिरिक्त बाबींपक्षात)	३६०.१७	४०१.७८	१०९३.४९	११७१.८२	
कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (करपक्षात, अतिविरोध व/वा अतिरिक्त बाबींपक्षात)	३६०.१७	४०१.७८	१०९३.४९	११७१.८२	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपक्षात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसम वेशक उत्पन्न (करपक्षात)	३६०.१७	४०१.७८	१०९३.४९	११७१.८२	
इश्विटी भाग भांडवल	२३८०.००	२३८०.००	२३८०.००	२३८०.००	
आश्रित (महसूल आश्रित वाळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित					
प्रति शेअर उत्पन्न (रु. १/- प्रत्येकी)					
(चालू व खंडीत कार्यचलनाकरिता) (रु. मध्ये)					
ए) मूळ	१.५१	१.६९	४.५९	४.९२	
बी) सीम्य	१.५१	१.६९	४.५९	४.९२	
टिप:					
१. वरील हे सीक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिमाही व नऊमहिने अखेर दि. ३१ डिसेंबर, २०२० करिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई लि. www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. www.nseindia.com व सरर कंपनीची वेबसाइट www.euromultivision.com वर उपलब्ध आहे.					
२. लेखा समितीद्वारे निर्देशित विस्तृत वित्तीय अहवाल व सदर सारांश व संचालक मंडळामध्ये मंजूर अहवाल त्यांची सभा शनिवार, दि. १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी आयोजित केली आहे.					
युरो मल्टीव्हिजन लिमिटेडकरिता सही/-					
तिनेश शाह					
अध्यक्ष व संपूर्ण वेळ संचालक डीआयएन : ०००४३०५९					

<div>अल्का इंडिया लिमिटेड</div> <div>सीआयएन : L99999MH1993PLC168521</div> <div>नोंदणीकरण कार्यालय : बुनिट क्र. १०१, पहिला मजला, मोर्बा लँडमार्क १, न्यू लिंक रोड, अंबेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३.</div> <div>दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता स्थायी अलेखापरीक्षित निष्कर्शांवर अहवाल</div>									
(रु. लाखांत)									
अ. क्र.	तपशील	तिमाही अखेर			नऊमहिने अखेर		वर्ष अखेर		
		१२.३१.२०२० अलेखापरीक्षित	३०.०९.२०२० अलेखापरीक्षित	३१.१२.२०१९ अलेखापरीक्षित	३१.१२.२०२० अलेखापरीक्षित	३१.१२.२०१९ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२० अलेखापरीक्षित	३१.०३.२०२० अलेखापरीक्षित	
१.	कामकाजातून महसूल	-	-	-	-	-	-	-	
२.	अन्य उत्पन्न -	-	-	-	-	-	-	०.००	
३.	एकूण महसूल (१+२)	-	-	-	-	११.०२	-	०.००	
४.	खर्च :	-	-	-	-	११.०२	-	०.००	
	फिनिशड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व कार्य चालू आहे यांचे इन्वेंट्रीजमधील बदल -	-	-	-	-	-	-	-	
	करमाजी लागू खर्च	०.३०	०.३०	२.४६	१.३५	४.१४	४.१४	५.३४	
	वित्त मूल्य	-	-	०.०१	-	०.१६	०.१६	०.१६	
	घसारा व परिशोधन खर्च	-	-	-	-	-	-	-	
	अन्य खर्च	०.१०	१.३६	२.७१	८.१०	१०.७०	१०.३६	१०.३६	
	एकूण खर्च (४)	१.२०	१.६६	५.१८	१.३५	१५.००	१५.८६	१५.८६	
५.	अतिरिक्त बाबी व कर पद्धत नफा (तोटा) (३-४)	१.२०	१.६६	५.१८	१.३५	१५.००	१५.८६	१५.८६	
६.	अतिविशेष बाबी	-	-	-	-	-	-	-	
७.	अतिविशेष बाबी व करपद्धत नफा/तोटा (५-६)	१.२०	१.६६	५.१८	१.३५	१५.००	१५.८६	१५.८६	
८.	कर खर्च	१.४६	-	-	-	-	-	-	
	१. वास्तु कर -	-	-	-	-	-	-	-	
	२. स्थगित कर	-	-	-	-	-	-	१.४६	
९.	कालावधीकरिता नफा (तोटा)	१.२०	१.६६	५.१८	१.३५	१५.००	१७.३१	१७.३१	
१०.	अन्य संसर्गमावेशक उत्पन्न	-	-	-	-	-	-	-	
११.	कालावधीकरिता एकूण संसर्गमावेशक उत्पन्न कालावधी/वर्ष (९+१०) समाविष्ट नफा/तोटा	१.२०	१.६६	५.१८	१.३५	१५.००	१७.३१	१७.३१	
१२.	दक्षिणोद भाग मांडवल (दरनी मूल्य रु. १ प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित)	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	
१३.	प्रति भाग मांडवल उत्पन्न रु. १/- प्रत्येकी	-	-	-	-	-	-	-	
	१. मुळ	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	
	२. सौम्यीकृत	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	